

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि/यु.2/348/22
टोकन क्र. 41202200019364
दिनांक -16/11/2022

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 21BI016528300


अर्जदार यांनी दिनांक 01/11/2022 रोजी श्रीम. माया कन्हैयालाल ठाकुर, पत्ता- बॅ.क. ए-३२२/१, उल्हासनगर २ मालमत्ता क्र. 21BI016528300 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत यु. जे. ठाकुर या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ.....

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.


- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२१-२२ करीता
- २) श्री. सुगनालाल उदेरोमल ठाकुर यांचे नावे मा. प्रबंधक अधिकारी तथा सहाय्यक प्रशासक (MANAGING OFFICER & ASST. ADMINISTRATOR) यांच्याकडील नाव हस्तांतरण केल्याचे पत्र क्र. adm/C-2/GBP/CR-129 दि. १९/१०/१९८८
- ३) श्री. कन्हैयालाल सुगनालाल ठाकुर यांचे नावे मा. उप-विभागीय कार्यालय यांच्याकडील नाव हस्तांतरण केल्याचे पत्र क्र. SDO/C-2/GBP/ME.NO 76/96 दि. ०१/०७/१९९७
- ४) कै. कन्हैयालाल सुगनालाल ठाकुर यांचे मृत्यु प्रमाणपत्र दि. २५/०८/२०१९
- ५) श्री. चंदर कन्हैयालाल ठाकुर, श्रीम. काजल अर्जुन रामरखियानी, श्रीम. ज्योती हासो करनानी व श्रीम. माया कन्हैयालाल ठाकुर यांचे मा. दुय्यम निबंधक उल्हासनगर १ यांच्याकडील नोंदणीकृत केलेले रिलीज डीड क्र. ३७६०/२०२२ दि. २६/०९/२०२२
- ४) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर



लिपीक

उपरोक्त कागदपत्रान्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 21BI016528300 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्रीम. माया कन्हैयालाल ठाकुर या नावाची नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक

उप-कर निर्धारक व संकलक


कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500-00
Receipt No.	10108/2022
Date	24/11/2022
Sign	

उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-४२१ ००३ Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४

UMC:TD:UNIT- U-2/348/22

स. No. 41202200019364

Date 24/2/2023

Sr No. 21/0587

,
nt. Maya Kanayalal Thakur
k. A- 322/1
Ulhasnagar- 421001, Dist Thane

Sub:- Mutation of Entry as an **Occupier** in respect of Property bearing **Sr No. 21/0587** of Mpl Assessments Register.

Ref: Your Notice Dated. 01/11/2022

Sir/Madam,

Your name has been entered in place of **U. J. Thakur** under Ward No. **21/0587** Property No. **21BI016528300** as person primarily liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|--|-------------------------------|----------------|
| 1. Copy of Release deed & Index-Ii Registered | NO. 3760 | Dt. 26/09/2022 |
| 2. Conveyance Deed [CD] | NO. | Dt. |
| 3. Change of Name effected by Managing Officer & Asstt. Administrator Ulhasnagar | NO. Adm. C-2/GBP/CR-129 | Dt. 19/10/1988 |
| 4. Change of Name effected by Sub Divisional Officer Ulhasnagar | NO. SDO/C-2/ GBP/ME.NO./76/96 | Dt. 01/07/1997 |
| 5. Partition deed registered with Registrar of Assurance | NO. | Dt. |
| 6. Gift deed registered with Registrar of Assurance | NO. | Dt. |
| 7. Mortgage deed registered with Registrar of assurance | NO. | Dt. |
| 8. Lease deed registered with Registrar of Assurance | NO. | Dt. |
| 9. Letter of Administration granted by court | NO. | Dt. |
| 10. Date Certificate of deceased Kanhaiyalal Suganalal Thakur | NO. | Dt. 25/08/2019 |
| 11. Indemnity bond/ Possession Letter | NO. | Dt. |
| 12. Objection Notice published in the Newspaper namely | NO. | Dt. |
| 13. Applicant Pratgyaptra | NO. | Dt. |
| 14. Unregistered Instrument attested or by Notary | NO. | Dt. |

This is only a mutation of entry for the purpose of primary Inability to tax and shall not be construed as transfer of property. This is representation of fraudulent information contained in the notice given by you would require cancellation of entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation